

Date : 4th August, 2021 Ref. : BSE/38/2021-2022.

To, To,

Dept. of Corporate Services,

The Listing Department,

Bombay Stock Exchange Limited, National Stock Exchange of India Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai - 400 001.

Company Code: 514300

Company ISIN: INE156C01018

Bandra (East), Mumbai- 400051.

Company Code: PIONEEREMB

Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub : <u>CERTIFIED TRUE COPY OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER</u> ENDED 30TH JUNE, 2021 PUBLISHED IN NEWS PAPERS.

Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; Please find enclosed herewith a certified true copy of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 published in the Economic Times Newspaper (English) and Mumbai Lakshadweep Newspaper (Marathi) on Wednesday, 4th August, 2021.

We request you to take the same on your records.

Thank you,

Yours faithfully, For PIONEER EMBROIDERIES LIMITED

(AMI THAKKAR)

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: FCS 9196

Encl: As Above

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit No. 101B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai -400058. Website: www.pelhakoba.com, E-mail:mumbai@pelhakoba.com

Corporate Office: Unit No 21 to 25, 2nd Floor, Orient House, 3A Udyag Nagar, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Maharashtra (India), Tel: +91-22-4223 2323 Fax: +91-22- 4223 2313.

CIN: L17291MH1991PLC063752

Madras HC Spikes Amendments Banning Online Card Games in TN

Dia Rekhi & Gaurav Laghate

Chennai | Mumbai: The Madras High Court on Tuesday struck down Tamil Nadu's ban on online gaming, providing relief to gaming companies that had challenged the legislation — introduced first as an ordinance-last year.

The Gaming & Police Laws (Amendment) Act, 2021, banned betting or wagering in cyberspace on poker, rummy and also games of skill if played for a wager, bet, money or other stakes. The oral order by a bench of Chief Justice Sanjib Banerjee and Justice Senthilkumar Ramamoorthy came on a batch of petitions filed by online gaming companies challenging the government action in November 2020. The judgement copy was not available as of press time Tuesday.

The court, while striking down the amendment, called it unconstitutional, though it added that its directive would not prevent the government from introducing appropriate legislation conforming to Constitutional principles of propriety.

Gaming & Police Laws (Amendment) Act, 2021, banned betting or wagering in cyberspace on poker, rummy, etc

amendment was 'capricious, irrational, excessive and disproportionate.' The proceedings of the court were streamed virtually. "The court has ac-

cepted that run-

ning online games

It said the existing

falls under the right to carry on trade and commerce guaranteed under Article 19(1)(g) of the Constitution and has asked the state government to introduce a proportionate, balanced and leastintrusive legislation to regulate the onlineskill-gaming industry, if they so desire," technology lawyer Jay Sayta, who appeared for the petitioners in the online gaming matter, told ET. "The historic verdict is a boost for the nascent and burgeoning online gaming industry."

Sayta said the law's provisions had "obliterated the differentiation between games of skill and chance, which runs contrary to well-established jurisprudence laid down by the Supreme Court."

The petitioners had argued that they were running legitimate businesses and since these games were permitted to be played offline, then they should not be banned online.

The state government had argued that youngsters were losing large sums while playing these games online, adding that when these games are played for stakes, it becomes a form of gambling.

PIONEER GROUP

355%

₹688 lakh

₹151 lakh

EBIDTA

168%

₹6,631 lakh

₹2,476 lakh

TOTAL

INCOME

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the Period (before Tax,

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total comprehensive income for the period

[comprising Profit/ (Loss) for the period (after

tax) and other [Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Audited Balance Sheet of the

(for continuing and discontinued operations)-

Earnings Per Share (of ₹ 10/-each)

CHAIRMAN EMERITUS OF ZEE TO START DIGITAL VIDEO VENTURE

Settled Over 91% of Debt, Claims Subhash Chandra

In an open letter, Subhash Chandra says the group has come out of financial stress situation and efforts are on to clear the remaining debt

Our Bureau

Mumbai: Subhash Chandra, chairman emeritus of Zee Entertainment Enterprises (ZEE) and founder of the erstwhile Essel Group (now the Subhash Chandra Group), on Tuesday said he has settled over 91% of the debt with 43 lenders, and the remaining dues are in the process of being paid.

In an open letter, Chandra today shared the details of the debt resolution process and the steps taken is in the process of being paid. We to pay off the lenders.

The letter came two-and-a-halfyearsafter Chandra's first "dramatic and unusual" letter dated January

committing strategic mistakes, which caused the default and ballooning of promoters' debt.

The first letter followed a crash in share price of various Essel Group companies, which eroded nearly ₹13,686 crore of investor's wealth in a single day.

"I am happy to report that we have come out of the financial stress situation by settling 91.2% of our total debt to 43 lenders in 110 accounts. 88.3% of the amount has been paid, while the remaining 2.9% are making all the required efforts to settle the remaining 8.8% of our total debt. I have no regrets for parting with a substantial ownership **Covering Losses**

Letter comes two-and-a-half years after Chandra's first "dramatic and unusual" letter where he acknowledged committing strategic mistakes

This had caused default and ballooning of promoters' debt

The first letter followed a crash in share price of various Essel Group cos This had eroded ₹13,686 cr of

investor's wealth in a single day

ne to keep the family's honour," Chandra wrote.

'jewels of the crown'. This was do-

He added that it is his "earnest desire" to settle the remaining out- ders, Chandra said he is in dispute 25, 2019, where he acknowledged in the business and specially in the standing accounts—to the best of with one lender where both the si-

group's ability and current circumstances — before the end of this fiscal year.

Without naming any of the len-

the amount claimed and amount payable with the difference being too large. "The issue is pending in the court for determination," he wrote. Chandra also said the asset divestment took a setback during the pandemic, which slowed down the overall debt resolution process.

Chandra has reiterated that the group has exited or sold business including infrastructure, financial services and print media. The promoter holding in ZEE has also comedown to 4%, after the promoters sold over 30% stake to repay debts.

Meanwhile, Chandra added that group companies — Zee Learn, SI-TI Networks and Zee Media Corporation, are going through a diffi-

des seem fixated on their belief on cult phase of their existence, mainly because of lack of capital.

Chandra added that his brother Jawahar Goel's company — Dish TV—is also suffering and losing its base because of him.

"I would also like to publicly apologise to Jawahar and his family. Along with Jawahar, I would also like to convey my appreciation towards my other two brothers Laxmi and Ashok, who are standing by me in these difficult times," Chandra stated. Ending on a positive note. Chandra has said he was planning to start a new innings in a digital video venture.

FOR FULL REPORT, GO TO www.economictimes.com

UAE Bizman Buys Worli's Raheja Arbour for ₹75 cr

BOOST FOR REALTY

The deal was finalised

in Jan and was regis-

tered in Feb, allowing

the buyer to avail the

stamp duty that was

valid until March end

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit 101 B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5 - 6, Dalia Industrial Estate,

Off. New Link Road, Andheri (West), Mumbai - 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313

TURNS

POSITIVE

₹416 lakh

₹-168 lakh

PBT

Quarter

Ended

30.06.2021

(Unaudited)

6,631.44

416.16

416.16

304.11

313.16

2,659.09

1.14

1.14

Year

Ended

31.03.2021

(Audited)

22,784.19

1,680.94

1,680.94

1,966.54

2,002.74

2,659.09

8777.93

7.76

7.40

Email: mumbai@pelhakoba.com • CIN No.: L17291MH1991PLC063752

benefit of lower

Kailash.Babar@timesgroup.com

Mumbai: UAE-based businessman Lovraj Talwar's family has bought an entire six-storey sea-facing luxury residential villa, Raheja Arbour in Worli, for ₹75 crore from realty developer Raheja Universal.

The property with nearly 21,000 sq ft built-up area has three large duplexes with a private garden and an infinity swimming pool on the terrace overlooking the Arabian Sea.

The project is built on a plot spread over one-fifth of an acre adjoining the landmark residential developments, including Samudra Mahal, Eden Hall and Raheja Anchorage.

Talwar has purchased the property through one of his companies, Lord Ayyappa Enterprises, while Raheja Universal hassold the property through their subsidiary, Radha Krishna Properties,

showed the documents accessed by ET.

The deal was finalised in January and was registered in February, allowing the buyer to avail the benefit of lower stamp duty that was valid until March end.

reduction in stamp duty charges to 2% from 5% from September to December-end last year. Stamp duty was charged at 3% of the agreement value between January and March 31. This was done to kick-start the real estate sector and nearly 260 linked industries by encouraging housing sales.

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021

70%

10.4%

6.1%

EBIDTA

MARGIN

Quarter

Ended

30.06.2021

(Unaudited)

6,631.44

416.72

416.72

304.67

313.72

2,659.09

N.A.

1.15

1.15

STANDALONE

Quarter

Ended

30.06.2020

(Unaudited)

2,475.72

(167.61)

(167.61)

(167.61)

(171.10)

2,494.79

(0.67)

(0.67)

ET's email queries to Talwar's firm and Raheja Universal remained unanswered until the time of going to press. Transaction advisor Savills India declined to

comment for the story. Talwar is managing director of the Sharjah-based Terrazzo Group, which was set up as a joint venture in 1977.

Terrazzo is the largest manufacturer of high-end construction products in the Gulf region and it supplies building material products to many of the major godepartvernment

> ments in the UAE. He also founded Emirates Rebar, which is part of the Bukhatir Group, in the mid-1990s to cater to local demand for factory fabricated steel reinforcement.

Terrazzo has been involved in supplying materials to all the major projects in the UAE, including Dubai and Abu Dhabi International airports, Palm Jumeirah, BurjKhalifa, Mall of Emirates, Saa-

diyat Island and Yas Island, etc. Last week, Worli witnessed another bigticket property transaction when a Surat-based diamond manufacturing and export firm, Hari Krishna Exports, bo-The state government had announced a ught an entire six-storey residential property on sea face from Essar Group entity, Arkay Holdings, for ₹185 crore.

This transaction was concluded on Friday unlike most big-ticket property transactions that are being reported now but were finalised before March 31, the last day to avail the benefit of reduced stamp duty.

... a stitch ahead of time

www.pelhakoba.com

POSITIVE

₹1.15

₹-0.67

EPS

Ended

31.03.2021

(Audited)

22,784.19

1,591.10

1,591.10

1,876.70

1,912.90

2,659.09

8,299.87

7.41

7.06

(₹ in Lakh except per share data)

CONSOLIDATED

Quarter

Ended

30.06.2020

(Unaudited)

2,475.72

(173.82)

(173.82)

(173.82)

(177.31)

2,494.79

N.A.

(0.70)

(0.70)

US Suit Challenges Slow Green Card Adjudication Process

Indian nationals face decades-long wait for permanent residency in the US

Priyanka.Sangani@timesgroup.com

Pune: A group of 125 Indian and Chinese nationals have filed a lawsuit in the US challenging the slowdown in adjudicating green card approvals in a bid to save the annual quota of green cards lapsing at the end of the fiscal year.

The petitioners had filed applications for permanent residency during or before December 2020, along with their dependent family members (spouses and minor unmarried children). The petition said the Department of Homeland Security had failed to timely adjudicate certain green card applications, because of which "hundreds of thousands" of visas are going to be wasted and hundreds of thousands of Indian and Chinese professionals will miss the opportunity to become permanent residents. Instead, they will fall back into an interminable "backlog" of several years, sometimes decades, before they can immigrate.

"The failure to fully adjudicate all available visas in a fiscal year is governmental waste of epic proportions. Congress PETITION SAID...

Department of Homeland Security had failed to timely adjudicate certain green card applications



created a 'spillover provision' specifically so that unused visas would spillover from the family category for unused family-based visas into the employment category," said Jeff Joseph, senior partner at Joseph Law Firm.

Due to the Covid-19 pandemic, a very low number of family-based green cards were approved in fiscal 2020, resulting in them being 'rolled-over' to the employ-

ment based category in FY21. USCIS follows an October to September year. Indian nationals, followed by the Chinese, face a decades-long wait time for permanent residency in the US on account of the annual country caps on the number of green cards that can be issued.

The most recent data from USCIS shows that approximately 273,000 employmentbased green card applications were pending as of March 31, 2021.

"USCIS' inability or unwillingness to adjudicate green card applications in a timely manner is going to lead to the loss of at least 100,000 green cards in just under 60 days," said Greg Siskind, founding partner at Siskind, Susser PC and attorney to the plaintiffs. "That will mean many years of extra waiting for people who have already, in many cases, been waiting more than a decade for a green card. This suit is designed to force USCIS to institute immediate changes to prevent this from happening."

Takeover Code:

J&K Govt Gets

Exemption for

Bank Stake Buy

MUMBAI Sebi has given ex-

emption to the government

of Jammu and Kashmir from the takeover code for

its proposed purchase of

6.06% shares in Jammu &

Following the proposed ac-

quisition, the shareholding

of the Jammu & Kashmir

government, promoter of

J&K Bank, will increase

The 6.06% increase in sha-

reholding on account of the

preferential allotment in

the bank in FY22, has trigge-

The regulator said there

will be no change in control

red Sebi's takeover rules.

following the acquisition.

Kashmir (J&K) Bank.

from 68.18% to 74.24%.

UST Looks to Hire 10k+ Hands Globally in 2021 on Digital Wins

Tech firm chalks out hiring plan to meet digitalisation demand

Our Bureau

Pune: Digital transformation solutions firm UST said it intends to hire over 10,000 new employees globally in 2021, as it sees an acceleration in demand for digital transformation solutions.

This would mean an almost 40% increase over its current workforce of 26,000. Since the onset of the pandemic, UST has further accelerated the digital transformation of companies and the rise of the digital economy, which has spurred demand for hiring skilled talent, it said.

The company said this includes 2,000 entry-level engineering positions with skills in cybersecurity, app development and modernisation and automation, among others. It will add more engineers and creative thinkers, it said.

EAST CENTRAL RAILWAY 🚳

E-TENDER NOTICE

The Divisional Railway Manager

(Engg)/E.C.Railway/Samastipur for and on

behalf of the President of India invites Open

Tender from experienced and financially capable tenderers for the following works in

E-Tendering mode of IREPS web portal of

Indian Railways : SI. No. 1. Tender Notice

No. TC-52-2021-SPJ Name of work: Civil

Engineering work for "Construction of

Relay room (2.5mx3.5m), IPS room

(3.0mx3.5m) & Battery room (3.5mx3.5m)

in connection with "interlocking of 02 Nos.

LC gate in SPJ Division" (LC No. 36

between DBG-SKI & LC No. 06 between

MFP-SMI Section). Tender Value. (In ₹):

21,42,602.86 Earnest Money (In ₹): 0.00

Completion period of the work: 12

Months SI. No. 2. Tender Notice No.TC

53-2021-SPJ Name of work: A

Bapudham Motihari-Improvement of water

supply pipeline. Tender Value. (In ₹)

20,98,516.52 Earnest Money (In ₹): 0.00

Completion period of the work: 06

Months Sl. No. 3. Tender Notice No. TC-

54-2021-SPJ Name of work: Civil

Engineering works in connection with

provision of 02 Nos. Lift at Bettiah Station

under Jurisdiction of ADEN/BMKI. Tender

Value. (In ₹): 55,76,675.72 Earnest

Money (In ₹): 0.00 Completion period of

the work: 06 Months SI. No. 4. Tender

Notice No. TC-55-2021-SPJ Name of

work: Provision of monumental flag in

circulating area of Bettiah & Raxaul. Tender Value. (In ₹): 25,26,396.63 Earnest Money (In ₹): 0.00 Completion

period of the work: 02 Months Sl.No. 5

Tender Notice No. TC-56-2021-SPJ

Name of work: Repairs to either side of

approach road of L.C. no. 1 and station

approach road in Bettiah station. Tender

Value. (In ₹): 2,21,72,643.57 Earnest

Money (In ₹): 0.00 Completion period of

the work: 06 Months Sl.No. 6. Tender Notice No. TC-57-2021-SPJ Name of

work: At Bettiah- Improvement of front

face of station building with beautification

of concourse and circulating area. Tender

Value. (In ₹): 2,01,44,086.58 Earnest

Money (In ₹): 0.00 Completion period of

the work: 08 Months 1. Last Date & time for

receiving of Tender in E-Tender mode on

IREPS web portal:- 23/08/2021 upto 12.00

hours. 2. Opening Date & time for E-Tender:

23/08/2021 after 12.00 hours. 3. Website

particulars where complete details of tender

& tender document can be seen on

Website: www.ireps.gov.in.

Amendments/modifications, if any shall not

be published in the newspapers but the

Sr.Divisional Engineer/Co-ord

E.C.Railway/Samastipur

same shall be uploaded in the website.

PR/588/SPJ/ENGG/T/21-22/76

new will port ongoing de-

dustry-lea-

Hiring Hiring would be split across North America South America, Europe, Australia and the Asia Pacific regions

15,000 Employees UST currently has in India co declined to share no. of posttions that will be added here



These new hires will support ongoing development of our industryleading products and platforms

ding products and platforms that will scale with the considerable growing demand for our solutions," said Manu Gopinath, joint chief operating officer, UST.

"With our flexibility and hybrid workplace culture, we embrace solving business-critical problems of our customers and promote entrepreneurship as they are the catalysts of innovation," said Alexander Varghese, joint chief operating officer, UST.

एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited (भारत सरकार एवं हिमाचल प्रदेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

Corrigendum to e-Tender No.: DCB-CCD-SDHEP-430-01

Online bids (e-tender) on Domestic Competitive Bidding (DCB) basis were invited by SJVN for EPC contract package covering Design & Engineering Services, Civil and Hydro-Mechanical works of Sunni Dam Hydroelectric Project (382 MW) in Distt. - Shimla and Mandi, Himachal Pradesh. In said tender, a new Note, sr. no. (ix) has been added under 'Notes for Clause Nos. 5.5.1 to 5.5.4 (Minimum Qualifying Requirements)' in Volume-1, Sections-2, ITB to Bid Documents. For more details, visit websites www.sjvn.nic.in, https://sjvn. abcprocure.com and www.eprocure.gov.in Last date of bid submission is

07.09.2021 (1300 hrs.). **HOD (Civil Contracts)** SJVN Corporate Office Complex, Shanan, Shimla-171006 (H.P.) E-mail: civilcontract@sjvn.nic.in

Dated: 03.08.2021 **SOUTH WESTERN RAILWAY**

TENDER NOTICE No. 16/2021 Dated 29/07/2021 he undersigned on behalf of the President of India, invites E-Open Tenders through IREPS only for supply of following items:

SL.	Tender No.	Description in Brief (E-Open Tenders)	Qty.	Tender Due on
1	65215004	Oxygen Generation Plant 1000 LPM	01 Nos	06.08.2021
2	43211030	Measuring and Monitoring relay	783 Nos	09.08.2021
3	30211018	POH Kit	1000 Set	09.08.2021
4	30211348	OH Kit for C3W type	1019 Set	12.08.2021
5	30211115	Silent Block for anchor link	11422 Nos	13.08.2021
6	65215003C	Liquid Oxygen Gas Plant	01 Nos	17.08.2021
7	17211306	Gasket top header to pipe flange	1766 Nos	25.08.2021
8	81215002	Industrial oxygen gas for cutting and welding	10500 Cum	30.08.2021
9	17211389	Seal kit for sander magnet	548 Nos	25.08.2021

Principal Chief Materials Manager, Hubballi PUB/134/AASP/PRB/SWR/2021-22

NDIAN SYNTHETIC RUBBER PRIVATE LIMITED

(JV of IOCL and TSRC Corporation, Taiwan) Website: www.isrpl.co.in, Email: sachin.verma@isrpl.co.in / varinder.kumar@isrpl.co.in CIN: U25190DL2010PTC205324 TENDER NOTICE

Sealed Tenders are invited for following Service Contracts: Description Duration Due date 10.08.2021 2 Years Security Services at ISRPL Supply of Manpower for Rotary Equipment Maintenance & Workshop - Mechanical 2 Years 10.08.2021 Maintenance at ISRPL

Tender documents may be downloaded from website isrpl.co.in/Download / Tender Doc respective tender or direct by link http://isrl.co.in/tenders_docs.html Head - Materials Plant: Opp. Naphtha Cracker Polymer Terminal Gate, PO Panipat Refinery, Panipat, (Har) 132140. Ph No: 0180-2529113/9145/9100, Fax No:0180-2529138

-Our Bureau **Payments Banks Can Act** as i-bankers to **Public Issue**

MUMBAI Sebi on Tuesday allowed payments banks to a public issue.

The regulator said nonscheduled payments banks, which have prior approval from RBI, would be able to carry out the activities as a

banker to an issue. "The movement of funds from the investor to issuer shall only be made through the savings account of the investor held with the payments bank," Sebi said in a circular. — Our Bureau

Big 3 Grab 63% of Cloud **Infra Market**

NEW DELHI The enterprise

spending on cloud infras-

tructure services reached \$42

billion in Q2, increased \$2.7 billion from the previous quarter. Amazon's worldwide market share nudged back up to 33%. Microsoft and Google accounted for another 30% and the next 20 cloud providers combined had a 28% market share, data showed. "This market continues to be a runaway success story for Amazon, Microsoft, Google and some other cloud providers. You would not normally expect to see growth rates actually increasing in such a huge and rapidly developing market, yet once again that is what our research has shown," said John Dinsdale, a Chief Analyst at Synergy Research Group.—IANS

a) Basic

b) Diluted

Date: 3rd August, 2021

(after tax)]

Equity Share Capital

previous year)

 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing) Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Company's website at www.pelhakoba.com and the Stock Exchange's Website at www.nseindia.com and www.bseindia.com

 The above results are reviewed by the audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 3" August, 2021. Place: Mumbai For & on behalf of Board of Directors

> *hakoba www.hakoba.in

SILKQLITE www.silkolite.in

HARSH VARDHAN BASSI Managing Director DIN:00102941

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सी व डी विंग, रविंद्र हॉटेलजवळ, एस.व्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील डी विंगमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र.१०३ चे धारक आहेत. यांचे ०१.०६.२०१८ रोजी स्टेट ऑफ टेक्सास येथे कोणतेही वारसदार न नेमता

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

सही / -सचिव/अध्यक्ष न्यु साई मंदिर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

सी व डी विंग, रविंद्र हॉटेलजवळ, एस.व्ही. रोड दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ दिनांक:0४.0८.२०२१ ठिकाण: मंबई

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मंबई-४०००१/

ठिकाण : मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमाक: ACC / X / 1772 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः Lifesaver Foundation Trust बाबत Mr. Rajus Anant Rane ..अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:**-**

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील नत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २७/०७/२०२१ रोजी दिली.

शिक्का सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई

८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1701 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः Garv Welfare Foundation..बाबत

Deepak Dayananda Poojary..अजेदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीन कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे

- काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/ (अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे कालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

SIMPLEX 30 केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११. दूर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३ III REALTY LTD.

वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:investors@simplex-group.com सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, प्रतिशेअर व्यक्तिरिक्त				
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	98.६६	४१५.६०	98.33	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	६ ७.9६	80.८٩	२९.९४	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	६७.२८	४९.६४	32.00	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	40.40	44.33	२६.५४	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७८.६१	943.88	५८.६०	
समभाग भांडवल	२९९.98	२९९.१४	२९९.१४	
इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	90808.09	-	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी) मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही, वर्ष अखंर व्यतिरिक्त मुळ व सौमिकृत)	9.88	9.८५	٥.८९	

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपुर्ण वित्तीय निष्कर्षाचे नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

३. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानुसार तयार केले आहे.

एकमेव विनीय निष्कर्षावरील अविरिक्त माहिती खालील

a. १५७म विवास मिन्यमावरात जातारक नाहिता खालालप्रनाण.			(रा. लाख)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	9६२.9४	९२४.१५	939.40
करपुर्व नफा/(तोटा)	६ ७.9 ६	80.69	२९.९४
करानंतर नफा/(तोटा)	40.3८	४६.५०	28.87
		<u> </u>	200/ 0

सही / -नंदन दमानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२१ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१ शाखा कार्योलय: ५वा मजला, मार्वल विस्ता, अ.क्र.५९९ए, कार्यालय क्र.५६०, सान्हेय सुजान पार्क लुल्ला नगर, कोंडवा, पुणे-४११०४०. **शाखा कार्यालय:** ब्लॉक क्र.२०१ व २०२, मेट्रो ९९ इमारत, २रा

मजला, कॉलेज रोड, नाशिक-४२२००५. <mark>शाखा कार्यालय:</mark> कार्यालय क्र.१२, १ला मजला, ''स्पंदन'' सर्व्हे नं ११६/१, पॉपुलर नगर बार्जे, पुणे-४११०५२. **शाखा कार्यालय:** ४०१/४०२, ४था मजला, मातोश्री प्लाझा, जंगली महाराज मंदिरा समोर, जेएम रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५. शाखा कार्यालय: ३०२, ३रा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, चिंचवड स्टेशन रोड, चिंचवड, पुणे-४९१०३३. **शाखा कार्यालय:** १०८, १ला मजला, साई मिडास टच, नगर मनमाड महामार्ग, सावेदी, अहमदनगर-४९४००३. **शाखा कार्यालय:** औरंगाबाद बिझनेस सेन्टर कॉम्प्लेक्स ई-१, ई-२ व ई-३, ४था मजला, अदालत रोड, औरंगाबाद-४३१००१. शाखा कार्यालय: ३रा मजला, गनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, हडपसर, खरडी बायपास रोड, खरडी-४११०१४.

<u>झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल</u> ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना

भाम्ही, **पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापुढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सचना वितरीत केली आहे. सदर मागणी सूचना खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकृत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती, ज्यांचे खाते मृद्दल रक्कम/हफ्ते/व्याज भरणा न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक/नॅशनल हौसिंग बँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुद्दल रक्कम/हफ्ते/व्याज इत्यादी भरणा न केल्याने . तुमच्याकडून करण्यात आलेल्या कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे.

कारणास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सद मागणी सूचनेचे प्रकाशन करणे आवश्यक आहे. तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच संपुर्ण व्याज व शुल्क **पीएनबीएचएएफएल**कडे जमा करावी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) तरतुदीअन्वये **पीएनबीएचएएफएल**कडून

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीअन्वये तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास तुम्हाला तद्नंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचा अधिकार असणार

यापुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये

राख	खिण्यात येत आहे.			
अ.	कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेची	मागणी सूचना तारखेला
क्र.	क्रमांक		तारीख	थकबाकी रक्कम
	२६३१३७#एचओयु/	असिफ मुनाफ खान व प्रिती असिफ खान, फ्लॅट क्र.१२, बी, मनाली अपार्ट., ओरिऑन कॉम्प्लेक्स ४६/सी, औंध रोड, औंध, पुणे, महाराष्ट्र-४११०२०, भारत आणि एस.क्र.११५/ २/२ए ए-७११, मधुबन हौ.सो., आळंदी रोड, विश्रांतवाडी,		दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय रु.४४३४२३०.२ (रुपये चव्वेचाळीस लाख चौतीस हजार दोनशे तीन आणि पैसे दोन फक्त)
		पुणे, महाराष्ट्र-४११०५१५, भारत.		

जामिनदाराचे नाव व पत्ता – एनए **– तारण मालमत्ता:** क्युक्यु९-२०५, २, बिल्डिंग क्युक्यु९, एक्सबिया एक्सप्रेस सिटी, ९१/१३, गाव मादप,

ताल्	तालुका खालापूर, जिल्हा रायगड, मु.गाव मादप, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२२१०३.					
2	एचओयु/केएनडीडब्ल्यु/	ज्ञानेश्वर दिंगबर सुतार व हिराबाई दिंगबर सुतार, घर क्र.२६२६,	२९.०५.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय		
	0११७/३४३८९0	गल्ली क्र.८, सिद्धीविनायक कॉलनी, गंगा नगर, फुरसुंगी पुणे, पुणे,		रु.१२७१२१२.१५ (रुपये बारा		
	#एचओयु/केएनडीडब्ल्यु/	महाराष्ट्र-४१२३०८, भारत आणि फ्लॅट क्र. १०३, डी विंग, मुब्रादेवी		कोटी एकाहत्तर लाख दोनशे बारा		
	०११७/३४४९७७	अपार्टमेंट, मौसम सिनेमाजवळ, विठ्ठल रुक्मिणी नगर, दातिवली		आणि पैसे पंधरा फक्त)		
	शाखा कार्यालय: कोंढवा	रोड, दिवा पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४००६१२, भारत.				

पुणे, महाराष्ट्र, भारत-४१२२०१

3.,	3.1, 16(12), 11(11 07/10).					
3	एचओयु/केएनडीडब्ल्यु/	ज्ञानेश्वर दिंगबर सुतार व हिराबाई दिंगबर सुतार, घर क्र.२६२६,	२९.०५.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय		
l	०११७/३४४९७७	गल्ली क्र.८, सिद्धीविनायक कॉलनी, गंगा नगर, फुरसुंगी पुणे, पुणे,		रु.१२७१२१२.१५ (रुपये बारा		
l	#एचओयु/केएनडीडब्ल्यु/	महाराष्ट्र-४१२३०८, भारत आणि फ्लॅट क्र. १०३, डी विंग, मुब्रादेवी		कोटी एकाहत्तर लाख दोनशे बारा		
l	0११७/३४३८९0	अपार्टमेंट, मौसम सिनेमाजवळ, विञ्चल रुक्मिणी नगर, दातिवली		आणि पैसे पंधरा फक्त)		
l	शाखा कार्यालय: कोंढवा	रोड, दिवा पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४००६१२, भारत.				

रानमळा, पुणे, महाराष्ट्र, भारत-४१२२०१.

	γ	एचओयु/पीएम/०६१५/	अमृता सुरेश महाजन व स्मिता सुरेश महाजन, ए/३, श्री सृष्टी	२९.०५.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय
-		२२४९४३	सोसा., मिठबंदर रोड, ठाणे (पुर्व), बिम्स पॅराडाईज शाळे		रु.११३५५४२.७१ (रुपये अकरा
-		शाखा कार्यालय: पिंपरी	समोर, मुंबई, महाराष्ट्र-४००६०३, भारत.		कोटी पस्तीस लाख पाचशे बेचाळीस
		चिंचवड			आणि पैसे एकाहत्तर फक्त)
- 1	जामिनदाराचे नाव व पत्ता - एनए - तारण मालमत्ता: ११०७, ११, विंग के, डीएसके आनंदगाव, गट क्र.८३/बी(भाग), ८४, ८५(भाग),				
- 1	८६(भाग), ८७, ८८, ८९, ९०, ९२(भाग), ९९(भाग), १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १८६ (भाग), १८७, १८				६ (भाग), १८७, १८८(भाग), गाव

किरकतवाडी, एस.क्र.१२४ भाग व १९६ भाग, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११०४१.

	7 1 1 1 1	737 (1)		
ų	एचओयु/पीयुएन/०९१५/	कौस्तुब दिलीप जोशी व स्वाती दिलीप जोशी, फ्लॅट क्र.३ए,	२९.०५.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय
	२३९९०६ #एचओयु/	लेक लॅण्ड अपार्ट., आऊटर रिंग रोड, बेलांदुर, बंगळुरू,		रु.२९२७३४६.९६ (रुपये एकोणतीस
	पीयुएन/०९१५/२४३०००	कर्नाटक-५६००३७, भारत आणि ब्लॉक क्र.२०२, ए विंग,		कोटी सत्तावीस लाख तिनशे
	शाखा कार्यालय: पुणे	अमिरा अपार्ट., बाबासाहेब आंबेडकर चौकजवळ, कर्जत,		सेहेचाळीस आणि पैसे शहाण्णव
	_	रायगड (महाराष्ट्र), महाराष्ट्र-४९०२०१, भारत.		फक्त)
	,			

नामिनदाराचे नाव व पत्ता – एनए **– तारण मालमत्ता:** ९०५, ९, इमारत बी१, गंगा लेजंड, एस.क्र.३०५/२, ३०५/३, ३०५/४(पी), ३०५/ 304/E, 30E/Y, 30E/Y, 30E/3(H), 33Y/Y/YX(H), 33Y/Y/3(H), 33Y/Y, 33Y/3(H), 33Y/X/Y(H), 33Y/Y/Y, 33Y 4. 33Y/E/Y 33Y/E// 33Y/E// 33Y/E/3 33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y/Y/33Y

	٩, ₹₹٢/६/٢, ₹₹٢/६/٢, ₹₹٢/६/₹, ₹₹٢/७, ₹₹٢/٢/₹(٩١), ₹₹٢/٢/₹(٩١), ₹₹٢/₹١/٩١), ₹₹٢/₹٢/٢, ₹₹٢/٢					
33	३३९/१२, ३३६९/१३ए, बावधन, पुणे, महाराष्ट्र, भारत-४९१०२१.					
ξ	1.1.1.1.1.31.1	महेश रामचंद्र मुळे व उज्वला महेश मुळे, रामचंद्र मुळे यांचा		दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय		
	०३१९/६७२३८०#	मुलगा, खोली क्र.३ ९६, न्यु पोलीस कॉलनी, माहिम एस		रु.९९६७९३.८८ (रुपये नऊ कोर्ट		
	००१५६६६०००११०२	एल रहेजा रोड, रहेजा हॉस्पिटल, माहिम, मुंबई, महाराष्ट्र-		शहाण्णव लाख सातशे त्र्याण्णव		
	शाखा कार्यालय: पुणे	४०००१६, भारत आणि विनायक नगर, आश्ती, जिल्हा बीड,		आणि पैसे अठ्ठ्याऐंशी फक्त)		
		बीड, महाराष्ट्र-४३११२२, भारत.				

	ज्ञामिनदाराचे नाव व पत्ता: विजय बजरंग वाबळे, र/ठि.: फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, अ.क्र.१६, हिस्सा क्र.२, ओमकार अपार्टमेंट फेज १					
		ट्ट, भारत-४११०४६ – तारण मालमत्ता: फ्लॅट क्र.१०१, १ला	मजला, अ.क्र.१६, 1	हेस्सा क्र.२, ओमकार अपार्टमेट फेज		
۶,	अंबेगाव बुद्रुक, पुणे, मा	हाराष्ट्र, भारत-४११०४६.				
6	एचओयु/पीयुएन/१०१५/	शैलेंद्र बिस्त व स्वाती प्रकाश अहिर, ई १३०२, १३वा मजला,	०८.०४.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय		
	२४९११८	ई विंग, महालक्ष्मी कोहौसोलि., पांडुरंग बुधकर मार्ग,		रु.१६७३९५०.४७ (रुपये सोळा		
	शाखा कार्यालय: पुणे	दुरदर्शनजवळ, वरळी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र-४०००१८,		कोटी त्र्याहत्तर लाख नऊशे पन्नास		
		भारत.		आणि पैसे सत्तेचाळीस फक्त)		
जामिनदाराचे नाव व पत्ता - एनए - तारण मालमत्ता: २, तळमजला, इमारत ए५, प्लेटर राजगुरु नगर ए५, एस.क्र.१८९(पी) + १९०(पी)						
भिमाशंकर रोड, राजगुरु नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४१०५०५.						
L	एचओयु/पीयुएन/०४१७/	सुर्यकांत सिताराम कडु व शुभांगी राजेंद्र देशमुख, फ्लॅट क्र.२०१,	०८.०४.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय		
	₹96520£	अ.क्र.१४१/२/४, प्लॅनेट ९, हिंजेवाडी, सिंबॉलीक बॉयज		रु.४२७३१२०.६५ (रुपये बेचाळीर		
	पापना कार्यान्यमः गागे	र्रोधियल समीर पार्ग परागण=∨११०७७ भारत आणि १		कोरी जारूका ज्याव एकचे वीग		

पितृ छाया चाळ, माणिकपुर, प्रिया सोसायटी समोर, चुलना आणि पैसे पासष्ट फक्त)

		रोड, बेसिन रोड, वसई पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०२,		
		भारत.		
जार्ग	मेनदाराचे नाव व पत्ता	- एनए - तारण मालमत्ता: फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, ग	प्लॅनेट-९, अ.क्र.१४	१, हिस्सा क्र.२/४(पी), हिंजेवाडी,
सिंब	ाॅलीक कॉलेज समोर, पे	रसीसन्ट कॉलेजजवळ, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११०५७.		
٩	एचओयु/पीयुएन/०४१९/	विजय बाजीराव घेवरी व अनिता विजय घेवर, खोली क्र.८	0८.0४.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय
	६८१९८४	१२, चाळ क्र.५२, हनुमान टेकडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग,		रु.६४३३६०.३६ (रुपये सहा कोटी
	शाखा कार्यालय: पुणे	विरवानी इंडस्ट्रीयलजवळ, मुंबई, गोरेगाव पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-		त्रेचाळीस लाख तिनशे साठ आणि
		४०००६३, भारत.		पैसे छत्तीस फक्त)
जार्ग	मेनदाराचे नाव व पत्ता	- एनए - तारण मालमत्ता: ५१२, ५वा मजला, इमारत जी,	अल्पा घर मोशी ॲनेव	स फेज १, गट क्र.१८४ १८७ ४५४

४५६ ४५८ ४६०, जिल्हा पुणे–४१०५०१, गाव खारबावडी चाकण, पुणे, महाराष्ट्र, भारत–४१०५०१ राहु भाऊसाहेब गवळी, सिमा भाऊसाहेब गवळी, रजया राखीव पोलीस बाळ गट क्र.८, गोरेगाव (पुर्व), गोगेश्वरी मुंबई,

शाखा कार्यालयः नाशिक मुंबई, महाराष्ट्र-४०००६५, भारत.

9111	गामिनदाराय नाप प पता – कराप निवृता अंडक – तारण नालनता. र, इला नेपला, तिपल इनाता, नातात्रा अपाटनट, तराप राड, पपाप						
शिव	शिवार, प्लॉट क्र.०८, नाशिक, महाराष्ट्र, भारत-४२२१०१.						
११	एचओयु/एनएसके/	केनडी सायप्रियन लोबो व सोनाली खालखो, खोली क्र.२,	०८.०४.२०२१	दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय			
	०३१८५/५१०८६५	मदर डेरेस्सा अपार्टमेंट-बी, हनुमान नगर, बरमपुर, वसई पश्चिम,		रु.१३७२०८९.८७ (रुपये तेरा कोत			
	शाखा कार्यालय: नाशिक	मुंबई, महाराष्ट्र-४०१२०२, भारत.		बाहत्तर लाख एकोणनव्वद आणि			

एचओषु/एनएसके/ करुणा ए सोनावणे, अरुण पुडेलिक सोनावणे, फ्लॅट क्र.४०३, १६.०६.२०२१ दिनांक ३१.०३.२०२१ रोजी देय १२१७/४६३९६४ इमारत १७, सोनम क्लासिक कोहीसोलि., न्यु गोल्डन नेस्ट, **र.१२२३**९४**९.०३** (रुपये बारा

पैसे सत्त्याऐंशी फक्त) जामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ताः २०३, २रा मजला, इमारत ई विंग ई२, आनंदवन, आनंदवन, गट क्र.६०७/२, ६२९, मुंबई-आग्रा महामार्ग, एमआयडीसी, गोंडे दुमला, नाशिक, महाराष्ट्र, भारत-४२२००१.

शाखा कार्यालय: नाशिक फेज ११, मिरा भाईंदर रोड, भाईंदर, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५ कोटी तेवीस लाख नऊशे एकोणपन्नास आणि पैसे तीन फक्त) **जामिनदाराचे नाव व पत्ता –** एनए **– तारण मालमत्ता:** ०३, १ला मजला, इमारत बी विंग बी१, आनंदवन, आनंदवन, गट क्र.६०७/२, ६२९,

मुंबई–आग्रा महामार्ग, एमआयडीसी, गोंडे दुमला, नाशिक, महाराष्ट्र, भारत–४२२००९. दिनांक: ०४.०८.२०२१, ठिकाण: मुंबई सही/- (प्राधिकृत अधिकारी), पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड

NOTICE

Notice is hereby given that the Original Purchase Agreement of my flat C/110 Shivtirth CHS, Mahesh Park, Tulinj Road, Nalasopara East dated 5th October 1997 registered with the subregistrar of assurances under serial No. 1647/1/45/1999, has been lost. Anybody who finds it is requested to return it on above address or contact

on following no. Mr. Ketan Shetty (9819919555) FIR has been lodged in Nalasopara

police Station vide complaint no. 6162-2021 dated 02/08/21

Notice is hereby given that Shri Suresh Advan has agreed to sell the residential flat at 14 Sind Sagar, plot no 92, Road no 14 A, Wadala North, Mumbai - 400031, is free from all encumbrances. Any person having any right, title, interest claim or demand of any nature

PUBLIC NOTICE

whatsoever in respect of the said flat, is hereby required to make same know along with locumentary proof, to above mentioned person within 15 days, from date of publication hereof, failing which the negotiation shall be completed without any reference to such claims, and the claims if any shall be deemed to have bee

Suresh Lachman Advan 14 Sind Sagar, Plot no 92, Road no 14A Wadala, Mumbai - 40003

Notice is hereby given that the certificates for Navin Fluorine International Limited have been lost or misplaced and the share holders of the said securitieshave applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with

the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

proceed to issue duplicate certificates without further municipal.							
Folio No.	Name of the Shareholder/s	Face Value	Certificate Nos.		No. O Share		
03008819	Chimanlal Kevaldas Sheth Rameshchandra Chimanlal Sheth Vijay rameshchandra Sheth	Rs.2/-	571828	48193136- 48193260	125		

Place: MUMBAI

Name of Share holders Chimanlal Kevaldas Sheth, Rameshchandra Chimanlal Sheth Vijay Rameshchandra Sheth

Date: August 4, 2021 Address of Share Holders: 72, Princess Street, Chapsey Bldg., 3 rd floor, Mumbai 400002

KAYA LIMITED

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2021						
	(₹ in Lakhs)					
			Year ended			
Sr	Particulars	30 June 2021	31 March 2021	30 June 2020	31 March 2021	
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	6,622.59	8,920.57	2,387.42	27,496.72	
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,399.78)	(214.77)	(3,193.81)	(3,741.04)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	,,	(a			
١. ا	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,399.78)	(214.77)	(3,193.81)	(3,741.04)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax		(214.77)	(3,193.81)	(3,741.04)	
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	(1,399.78)	(214.77)	(3,193.61)	(3,741.04)	
3	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,383.20)	(85.83)	(3,214.68)	(3,674.72)	
6	Equity Share Capital	1,306.41	1,306.41	1,306.41	1,306.41	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	,	,			
	of previous year	N.A.	N.A.	N.A.	4,141.53	
8	Earnings Per Share (of Re 1/- each) (for continuing and discontinuing operations)					
	1. Basic:	(11.00)	(1.82)	(24.32)	(29.10)	
	2. Diluted:	(11.00)	(1.82)	(24.32)	(29.10)	

Notes:

Place : Dubai

The above results have been approved and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on 3 August 2021. These financial results have been subject to limited review by the statutory auditors of the Company who have issued unmodified review report.

Additional information on quarterly standalone financial results are as follows:

	Quarter ended		Year ended	
Particulars	30 June 2021 Unaudited	31 March 2021 Audited	30 June 2020 Unaudited	31 March 2021 Audited
Total Income from operations	1,905.80	4,173.95	537.81	11,707.05
Profit/(Loss) from ordinary activities before tax	(1,200.32)	104.90	(1,744.55)	(1,412.03)
Net Profit/(Loss) for the period	(1,200.32)	104.90	(1,744.55)	(1,412.03)
Total Comprehensive Income (after tax)	(1,203.86)	122.84	(1,755.25)	(1,426.19)

The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the

Figures for the previous quarter has been regrouped and rearranged wherever necessary.

For and on behalf of the Board Harsh Mariwala

Chairman & Managing Director

Date: 3 August 2021 **KAYA LIMITED**

Regd. Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai – 400093 CIN: L85190MH2003PLC139763 Website: www.kaya.in



पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६ दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दू::०२२-४२२३२३२३, **फॅक्स:**०२२-४२२३२३१३, ई-मेल: mumbai@pelhakoba.com | CIN: L17291MH1991PLC063752

www.pelhakoba.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

168%	355%	70%	TURNS POSITIVE	TURNS POSITIVE
₹6,631 lakh	₹688 lakh	10.4%	₹416 lakh	₹1,15
₹2,476 lakh	₹151 lakh	6.1%	₹-168 lakh	₹-0.67
TOTAL INCOME	EBIDTA	EBIDTA MARGIN	PBT	EPS

(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)							
		एकमेव			एकत्रित		
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२१ (अलेखा– परिक्षित)	३०.०६.२० (अलेखा- परिक्षित)	३१.०३.२१ (लेखा- परिक्षित)	३०.०६.२१ (अलेखा- परिक्षित)	३०.०६.२० (अलेखा- परिक्षित)	३१.०३.२१ (लेखा– परिक्षित)	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६३१.४४	२४७५.७२	२२७८४.१९	६६३१.४४	२४७५.७२	२२७८४.१९	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		, ,			, ,		
(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	४१६.७२	(१६७.६१)	१६८०.९४	४१६.१६	(१७३.८२)	9489.90	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	४१६.७२	(9६७.६9)	9६८०.९४	४१६.१६	(१७३.८२)	9489.90	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	३०४.६७	(980.89)	9888.48	308.99	(903.८२)	9८७६.७०	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)							
व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	393.02	(909.90)	२००२.७४	३१३.१६	(900.39)	9९9२.९०	
समभाग भांडवल	२६५९.०९	२४९४.७९	२६५९.०९	२६५९.०९	२४९४.७९	२६५९.०९	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	एन.ए.	एन.ए.	८७७७.९३	एन.ए.	एन.ए.	८२९९.८७	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
मूळ:	9.94	(0.६७)	७.७६	9.98	(0.00)	७.४१	
सौमिकृत:	9.94	(0.६७)	0.80	9.98	(0.00)	७.०६	

स्थळ : मुंबई

दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२१

रु.१६५१०५५.७७ (रुपये सोळा

लाख एकावन्न हजार पंचावन्न आणि

पैसे सत्त्याहत्तर फक्त)

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर

२. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर

संचालक मंडळाच्या वतीने व करिता हर्ष वर्धन बस्सी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१०२९४१

SILKOLITE STATE

hakoba www.hakoba.in www.silkolite.in